

## महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०२२

सन २०२२-२३ च्या पुरवणी मागण्यांवरील

माननीय अध्यक्षानी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी

मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२

आदिवासी विकास विभाग

कपात सूचनांची एकूण संख्या - १०

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			<p><b>पूरक मागणी क्रमांक: टी-५</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: २२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य</b>  <b>बाब क्रमांक: १८८, रूपये:- २१,९५,६२,०००/-</b>  <b>श्री. संजय जगताप</b></p>
(१)	४४२७	१०	<p>पुरंदर तालुका, जि.पुणे येथील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर महोदव कोळी समाजाची लोकवस्तीची असून यामध्ये चिव्हेवाडी, मिसाळवाडी, घेरापुरंदर, बहिरवाडी, पूर, पानवडी ही गावे आहेत. संबंधित गावामध्ये ४० टक्क्यापेक्षा जास्त महोदव कोळी समाज राहत असून महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग शासन परिपत्रक क्र.अजाऊ२००९/प्र.क्र.६१/का-१४१३ दिनांक २१ मे २०१० नुसार अनु.जमातीच्या ४० टक्के व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे/वस्त्या अनु.जमाती उपयोजना क्षेत्र म्हणून संबोधण्यात येऊन त्यांना विशेष लाभ देण्याचे प्रयोजन आहे. परंतु पुरंदर तालुक्यातील संबंधित गावे/वस्त्या यांना आदिवासी क्षेत्राचा दर्जा जाहिर करण्याबाबत स्थानिक पातळीवर संशोधन करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल तयार करून एक महिन्यात सादर करण्याचे ७ डिसेंबर, २०१२ च्या परिपत्रकान्वये कळविलेले असतानाही त्याबाबत अजापर्यंत कोणतीही कार्यवाही न करता अपूर्ण माहितीच्या आधारे सर्वेक्षण व अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सदर संबंधित समाज आजही शासनाच्या आदिवासी विभागाच्या अनेक उपाय योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे या समाज बांधवांना पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव येथील आदिवासी क्षेत्रातील नागरीकांना आदिवासी विभागामार्फत चालू असणाऱ्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत सवलती मिळव्यात व त्यांचा न्युक्लिअस बजेटमध्ये समावेश करून घेण्यात यावा, यासाठी करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>श्री. संग्राम थोपटे</b></p>
(२)	४३८७	१०	<p>पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे व मुळशी येथे महादेव कोळी समाजाच्या जात पडताळणी दाखल्याच्या अनेक समस्या असणे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेले गावे वाडा वस्त्या या आदिवासी म्हणून घोषित न केल्यामुळे प्रशासकीय</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याने आदिवासी समाजामध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना, याबाबत राज्य शासनाने तातडीने चौकशी करून करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			<b>श्री. विनोद निकोले</b>
(३)	४३७२	१००	जनजाती क्षेत्रात उपाय योजनेअंतर्गत अंतर्गत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियान राज्यात राबविणे ठरविले आहे. त्यासाठी केंद्र हिस्सा म्हणून १३१७३७०००/- आणि राज्य हिस्सा म्हणून ८७८२५०००/- एकूण २१९५६२०००/- इतक्या रक्कमेची पूरक मागणी प्रस्तावित आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभा मतदार संघातील डहाणू व तलासरी तालुक्यात ही योजना प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही व उपाययोजना. <b>पूरक मागणी क्रमांक: टी-५</b> <b>मुख्य लेखाशीर्ष: २२३०, कामगार, सेवायोजन व कौशल्य विकास</b> <b>बाब क्रमांक: १८९, रूपये:- १५,७१,०००/-</b> <b>श्री. दौलत दरोडा</b>
(४)	४३०४	१०	महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणारी आदिवासी ठक्करबाप्पा योजना मागील २ वर्षांमध्ये निधी असूनही शासनाकडे ठेवणे किंवा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे ठेवणे या वादात न राबविणे त्यामुळे आदिवासींचा करोडो रुपये निधी अखर्चित राहणे त्यामुळे निधी असूनही आदिवासी भागातील विकासकामे न होण्याचा प्रकार त्यामुळे होत असलेला आदिवासी समाजावर अन्याय राज्यातील आदिवासी समाजाकडून तातडीने ही योजना सुरु करणेबाबत होत असलेली सततची मागणी याकडे आदिवासी विकास विभाग यांनी तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(५)	४३०७	१०	आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर जि.ठाणे या कार्यालयाची झालेली नादुरुस्त इमारत त्यामुळे धोकादायक भाडे इमारत बांधकाम असल्याने येथील प्रकल्प कार्यालयास २ वर्षांपूर्वी भाडे इमारती मध्ये स्थलांतरीत करणे, यामुळे आदिवासी विकास विभागाचे कार्यालय - भाडे खर्च होत असल्याने होत नुकसान याकडे शासनाने द्यावयाचे लक्ष पर्यायी या कार्यालयाचा नविन इमारत बांधकाम प्रकल्पास मंजूरीकरिता शासन स्तरावर पेंडींग असल्याने तात्काळ मंजूरी देणेबाबत करावयाची कार्यवाही याबाबत दुर्लक्ष करत असलेल्या अधिकारी यांची तातडीने चौकशी करण्याची आवश्यकता.
(६)	४४३३	१०	आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर अंतर्गत येत असलेल्या ९० ते १०० % आदिवासी क्षेत्र पेसा गाव/पाडे येथे सन २०२२-२३ मध्ये आदिवासी ठक्कर बाप्पा योजनेमधून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पुढील गावात १) ओगदे- घोडसाखरे, २) धापड, ३) दाढरे-न्याहाळी, ४) मांगरूळ-फणसपाडा, ५)

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			<p>वरसाळे-वांगणपाडा, ६) सोनशित, ७) बिलघर-वडवली, ८) नाकारपाडा, ९) डाहे-लोखंडेपाडा, १०) बालशेतपाडा, ११) दाढरे-मोरपाडा, १२) शेले-लोखंडेपाडा, १३) कंळभोळी, समाजमंदिर बांधकाम करणे कामे मंजूरी देणेबाबत येथील लोकप्रतिनिधी/ग्रामपंचायतने वारवार करणे, मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे अक्षम्य होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे आदिवासी बांधवांना योजना असूनही शासनाच्या उदासिनतेमुळे विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार येथे खालील समाजमंदिर मंजूर करणेबाबत आदिवासी विकास मंत्री व सचिव, आदिवासी विकास विभाग यांनी तातडीने प्रशासकीय मान्यता देणेबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>
			<p><b>श्री. विनोद निकोले</b></p>
(७)	४३७३	१००	<p>अनुसूचित जमातींच्या लाभार्थींसाठी विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दर्जा वाढ करण्यासाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा म्हणून १५७१००० रुपये इतका अतिरिक्त निधी तरतूद करण्यात आली आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ.ज.) विधान सभा मतदार संघात डहाणू व तलासरी तालुक्यात या योजनेच्या कोणती प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>
			<p><b>पूरक मागणी क्रमांक: टी-५</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: २४०१, पिकसंवर्धन</b>  <b>बाब क्रमांक: १९०, रूपये:- २,०००/-</b></p>
			<p><b>श्री. विनोद निकोले</b></p>
(८)	४३७४	१००	<p>जनजाती क्षेत्रात उपाययोजने अंतर्गत कृषी उन्नती योजना राष्ट्रीय तेल बिया व तेल ताड लघु अभियान राज्यात राबविण्यासाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा मधून रुपये २०००/- इतका रक्कमेची पूरक मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु माझ्या १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभा मतदार संघात ही योजना प्रभावी राबविण्यासाठी पुरेशी कर्मचारी देण्यात यावे, तसेच यासाठी पुरेसा निधीची तरतूद करावी याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>
			<p><b>पूरक मागणी क्रमांक: टी-५</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: २४०३, पशुसंवर्धन</b>  <b>बाब क्रमांक: १९१, रूपये:- ४,०००/-</b></p>
			<p><b>श्री. विनोद निकोले</b></p>
(९)	४३८०	१००	<p>जनजाती क्षेत्र उपाययोजने अंतर्गत अॅस्कॅड योजना आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या पशु रोगांवर नियंत्रण ही योजना राज्यात राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य हिस्सा म्हणून ४००० हजार ची लक्षणीक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदार संघात पशुची दयनीय</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			<p>अवस्था असून दवाखाना, डॉक्टर, पुरेसे मनुष्य बळ नसल्याने फार मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यासाठी सदर योजना प्रभावी पणे अंमलबजावणी करत यावी. यासाठी पुरेसा प्रमाणात कर्मचारी, डॉक्टर दवाखाने द्यावेत, त्यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना</p> <p><b>पूरक मागणी क्रमांक: टी-५</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: ४४०२, मृद व जलसंधारण</b>  <b>बाब क्रमांक: १९२, रूपये:- ८,५७,७५,०००/-</b>  <b>श्री. विनोद निकोले</b></p>
(१०)	४३८४	१००	<p>जनजाती क्षेत्र उपाययोजने अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना / पाणलोट विकास घटक या योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्सा म्हणून रूपये ८५७७५००० इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदार संघात सिंचनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नसल्याने हजारो आदिवासी शेतकरी या पासून वंचित असून त्यांना न्याय देण्यासाठी शासनाने कृषी सिंचन योजना व पाणलोट विकास घटक योजना प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

विधान भवन  
मुंबई,  
दिनांक : २३ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा

याची प्रत :

- (१) मंत्री व राज्यमंत्री
- (२) विधानसभेचे सर्व सदस्य.
- (३) आदिवासी विकास विभाग (१० प्रती)
- (४) संसदीय कार्य विभाग.
- (५) वित्त विभाग.